

तडिन्. Up. 4, 4.

तडिन्मय (von तडित्) adj. blitzartig: उन्मिषितैस्तडिन्मयैः KUMĀRAS. 5, 25. तडि, तैतते schlagen DhĀTUP. 8, 28. — Vgl. 1. तड्.

तडि 1) m. N. pr. eines Mannes gaṇa गर्गादि zu P. 4, 1, 105. तडिउव-तडिः gaṇa कार्त कौत्रपादि zu P. 6, 2, 37. — 2) f. आ in तडिउलक्षण Ind. St. 1, 43 (Verz. d. B. H. 71). तडिउलक्षणामूत्र 469. तडिउप्रचर् 61. तडिउप्र-तर 3, 273. — Vgl. तडिउ, वितडिउ.

तडिउक m. n. gaṇa अर्थर्चादि zu P. 2, 4, 31. AK. 3, 6, 4, 33. 1) das Zu-berereiten, Ausrüsten, Ausschmücken (परिष्कार), m. n. Sch. zu AK. ÇKDR. — b) Hausposten, m. n. TRIK. 3, 3, 25. m. H. an. 3, 46. MED. k. 97. — c) eine an Zusammensetzungen reiche Rede, m. n. TRIK. m. H. an. MED. — d) m. Gaukler (मायावक्रुल). — e) m. Baumstamm H. an. MED. — f) m. Schaum. — g) m. Bachstelze H. an. MED. Hār. 256. — Vgl. तडिउक.

तडिउ m. N. pr. eines Mannes PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 56, 3. eines Rāhi im Kṛtājuga, der Çiva geschaut und besungen hat, MBu. 13, 1037. fgg. 607. SKANDA-P. in Verz. d. Oxf. H. 75, b. तडिउन् N. pr. eines von Piṅgala citirten Autors über Metrik COLEBR. Misc. Ess. II, 64. — Vgl. मुदिवातडिउ, तडिउ, तडिउन्, तडिउ, तडिउ.

तडिउ m. N. pr. eines Dieners des Çiva H. 210. — Vgl. तडिउव.

तडिउरीण m. 1) = वर्वर ein nicht zum Staatsverband Gehöriger, Bar-bar. — 2) Wurm, Insect. — 3) Reiswasser (vgl. तडिउलाम्बु u. s. w.) H. an. 4, 77. MED. p. 98, wo fälschlich तडिउवीण gedruckt ist.

तडिउल (तैतडुल Uṇ. 4, 109. 5, 9) m. n. gaṇa अर्थर्चादि zu P. 2, 4, 31. m. TRIK. 3, 5, 5. 1) m. Fruchtkorn überh., namentlich aber Reiskorn H. an. 3, 653. fg. MED. l. 96. यो वा प्रूर्णै तडिउलः कर्णः AV. 10, 9, 26. 11, 1, 18. 12, 3, 18. 29. 30. ÇAT. BR. 1, 1, 4, 3. 2, 5, 3, 4. 5, 2, 3, 2. 6, 6, 1, 8. श्यामाक 10, 6, 3, 2. KHĀND. UP. 3, 14, 3. अयामार्ग 0 ÇAT. BR. 5, 2, 4, 15. तथ्यद्वत् ततित्वयै पयो ये तडिउलास्ते पुंसः AIT. BR. 1, 1. LĀṬJ. 4, 9, 12. KĀTJ. ÇR. 2, 3, 6. 4, 1, 7. ĀÇV. GRHJ. 1, 10. JĀGĪ. 1, 286. PAÑKĀT. 104, 20. 105, 1. 2. III, 55. KATHĪS. 7, 20. 21. BHĀG. P. 4, 9, 57. 5, 10, 23. नीवार 0 R. 3, 76, 24. शालि 0 1, 5, 15. MBu. 2, 2088. SUÇR. 1, 38, 4. 42, 10. 163, 12. 168, 7. 236, 11. 12. भृष्ट 0 229, 21. तिलतडिउलयवान् 158, 12. तडिउलकणान् Hit. 9, 14. तडिउलकिएवम् gaṇa रजिदत्तादि zu P. 2, 2, 31. Reiskorn als Gewicht: तिलतडिउलकणं तडिउलो भवति भवित्तडिउलैस्तु विंशत्या तुलितस्य द्वे लक्षे VARĀH. BRU. S. 81, (80, a), 12. — 2) m. best. gegen Würmer angewandter Same (s. वि-उङ्ग) AK. 2, 4, 3, 25. TRIK. 3, 3, 395. H. an. MED. Nach RĀGĀN. im ÇKDR. auch तडिउला f. — 3) m. eine best. Gemüsepflanze, = तडिउलीय ÇABDAR. im ÇKDR. — 4) f. आ eine best. Pflanze, = अदनाक्या, अदनिका, म-क्यासमङ्गा RĀGĀN. im ÇKDR. eine Sida nach NIGB. Pr. — 5) f. ई N. ver-schiedener Pflanzen: a) = पवतिक्ता. — b) = शशापडुली. — c) = तडिउ-लीय RĀGĀN. im ÇKDR. — Vgl. कृषतडिउला, गोरत्त 0, चित्र 0, तिक्ततडिउला.

तडिउलफला (त 0 + फल) f. langer Pfeffer H. c. 101 (तडुलफला).

तडिउलाम्बु (तडिउल + अम्बु) n. Reiswasser VAIDJAKAPAR. im ÇKDR.

तैतडुलिक und तैतडुलिन् adj. von तडिउल PAT. zu P. 5, 2, 115.

तडिउलीक m. eine best. Gemüsepflanze, = तडिउलीय ÇABDAR. im ÇKDR.

तडिउलीयि (von तडिउल) gaṇa अर्थादि zu P. 5, 1, 4. m. 1) ein best.

Küchengewächs, Amaranthus polygonoides Roxb. AK. 2, 4, 5, 1. H. 1184. an. 4, 222. MED. j. 118. R. 3, 76, 25. SUÇR. 1, 220, 16. 2, 342, 20. — 2) ein

best. gegen Würmer angewandter Same (s. विउङ्ग) H. an. MED. — 3) eine best. mineral. Substanz (ताप्य) H. an. MED.

तडिउलीयक m. 1) = तडिउलीय 1. RĀGĀN. im ÇKDR. SUÇR. 1, 59, 11. 72, 3. 73, 9. 220, 12. 2, 48, 9. 284, 5. 0मूल 364, 15. 281, 6. — 2) = तडिउलीय 2. RĀGĀN. im ÇKDR. In dieser Bed. auch तडिउलीयिका f. ebend.

तडिउलु m. = विउङ्ग = तडिउलीय 2. ÇABDAR. im ÇKDR.

तडिउलेर m. = तडिउलीय 1. H. 1184.

तडिउलात्य (तडिउल + उत्य) n. Reiswasser RĀGĀN. im ÇKDR.

तडिउलोदक (तडिउल + उदक) n. dass. VAIDJAKAPAR. im ÇKDR.

तडिउलीघ (तडिउल + घोघ) m. eine Art Bambusrohr (s. वेष्टवंश) ÇAB-DAK. im ÇKDR.

तडिउलिकाश्रम m. N. pr. einer Einsiedelei (आश्रम) MBu. 3, 4084.

तत् adj. von तन् am Ende eines comp.; vgl. परीतत्.

1. तत् m. Vater (vertrauliche Benennung, entsprechend नना Mutter) NIR. 6, 6. कारुर्कं ततो भियगुपलप्रतिपातो नना RV. 9, 112, 3. 8, 80, 6. AV. 5, 24, 16. TS. 3, 2, 3, 5. TBR. 1, 6, 9, 7. KAUC. 88. PĀR. GRHJ. 1, 5. BHĀG. P. 9, 4, 1. VOC. AV. 18, 4, 77. AIT. BR. 5, 14, 7, 15. KĀTHOP. 1, 4. BHĀG. P. 6, 9, 40. 9, 4, 2. — Vgl. ततामक, तात.

2. तत (von 1. तन्) 1) partic. s. u. तन्. — 2) m. Wind H. an. 2, 170. MED. t. 21. — 3) n. parox. Uṇ. 3, 87. Saiteninstrument AK. 1, 1, 7, 4. TRIK. 3, 3, 158. H. 286. H. an. MED. — 4) ein best. Metrum (vier Mal —————) COLEBR. Misc. Ess. II, 160 (VII, 8).

ततल n. angeblich = तल der langsame Tact Lois. zu AK. 1, 1, 7, 9.

ततनुष्टि adj. nur in der Stelle: अर्थाय शुकस्तन्नुष्टिमूर्कति RV. 5, 34, 3, von JĀSKA NIR. 6, 19 mit तितनिषु umschrieben und durch putzsüchtig erklärt, also viell. von तन् in der Bed. scheinen, glänzen.

ततपत्नी (2. तत + पत्न) f. Pisang, Musa sapientum (s. कदल) ÇABDĀK. im ÇKDR.

ततम (von 1. त) adj. dieser unter vielen P. 5, 3, 93. Vop. 7, 96. यतमो भवतो कठः । ततम अगच्छतु P., Sch. In der Stelle स एतमेव पुरुषं ब्रह्म ततमपश्यदिदमदर्शमिति AIT. UP. 3, 12, 13 erklärt ÇĀK. ततम durch व्याततम, indem er ततम für eine Abkürzung von तततम ansieht.

ततर (wie eben) adj. dieser unter zweien P. 5, 3, 92. Vop. 7, 96.

तैतम् (wie eben) adv. correl. mit यतम्. 1) = abl. von त (तद्) P. 5, 3, 7. 8. 6, 3, 35. H. an. 7, 50. यो दृतिः, ततः पिबतम् RV. 8, 5, 19. 1, 164, 25. 10, 97, 12. प्राप्यते क्षमत् ततः M. 12, 85. यद्वन् स्यात्ततो दद्याद्विम् 6, 7. न तु तृप्येत्स्वयं ततः 4, 251. ततो ऽर्धम् 9, 112. विना ततः 4, 82. SUÇR. 2, 159, 5. ततो (= तस्याः) हृदयम् — निवर्तयितुम् ÇĀK. 53. धनाद्धर्म ततः सु-खम् (आप्नोति) ad HIT. Pr. 5. 6. PAÑKĀT. Pr. 10. ततः स्थानात् 246, 2. ततः परिष्वसीयसी देवता सा मम प्रिया AV. 10, 8, 25. 4, 4, 3. ततो भूयः ĪÇOP. 9. ततो डः खतरं नु किम् BHĀG. 2, 36. Hip. 1, 37. अन्वधिकं ततः BRĀHMAN. 1, 8. 18. BHĀG. 6, 22. M. 1, 95. 2, 65. ततो द्विगुणविशालेन BHĀG. P. 5, 20, 2. ततो नास्तीक पुण्यवान् ad HIT. 14, 22. ततो ऽन्यो नास्त्यपुण्यकृत् M. 5, 52. ततो ऽन्यत्र = तस्मादन्यस्मिन् AK. 2, 1, 13. ततो ऽन्यतः anderswohin M. 2, 200. ततः परम् über ihn oder darüber hinausliegend AV. 18, 2, 32. adv. ausser diesen, ausserdem, ferner KĀR. 7 aus der KĀÇ. zu P. 7, 2, 10. H. 39. यतस्ततः von wem es auch sei, vom ersten Besten: नेकेतार्थान् — यतस्ततः M. 4, 15. यो ऽन्नमति यतस्ततः 10, 104. 11, 261. JĀGĪ. 1,